



वरिष्ठ पोलीस निरीक्षक, धारावी पोलीस ठाणे, मुंबई.

90 फिट रोड, धारावी, मुंबई-400017.

दुरध्वनी क्रमांक- 02224073988

ई-मेल - ps.dharavi.mum@mahapolice.gov.in

**“धारावी पोलीस ठाणे हद्दित अज्ञात इसमाने खुनाचा गुन्हा केले बाबत
ईपीआर संदेश प्राप्त झाल्यापासून 1 तासाच्या आत आरोपीस त्याचे राहते घर
परिसरातून सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे मदतीने क्षिताफीने
ताब्यात घेतले बाबत.”**

धारावी पोलीस ठाणेस दिनांक 23/7/2022 रोजी सकाळी 7.00 वाजताच्या सुमारास सायन रुग्णालयातून सिक संदेश क्रमांक 5640 प्राप्त झाला की, जखमी ईसम नामे विमलराज नाडर, वय 26 वर्ष राहणार ठिकाण कामराज चाळ, 90 फिट रोड, धारावी, मुंबई 17 यास सकाळी 3.00 वाजताच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने मारहाण केल्यामुळे त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस दुखापत झाल्याने त्यास औषध-उपचार कामी सायन रुग्णालय येथे नेले असता कर्तव्यावरील डॉक्टर नितीन कवर यांनी त्यास तपासून दाखलपूर्व मयत घोषित केले आहे.

सदरबाबत सायन हॉस्पिटल येथे जावून अपमृत्यू नोंद क्रमांक 94/22 कलम 174 फौप्रसं. अन्वये नोंद घेऊन पुढील चौकशी केली असता तक्रारदार नामे अँथनी मायकल, राहणार ठिकाण कामराज चाळ ९० फिट रोड, धारावी, मुंबई १७ यांनी दिलेल्या जबाबावरून यातील मयत ईसम नामे विमलराज नाडर यास रात्रौ 03.00 वाजताच्या सुमारास त्याचे परिसरात राहणारा इसम नामे मल्लेश हनुमंता चितकंडी, वय 32 वर्षे याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून लाकडी स्टंपने डोक्यावर मारहाण केल्याचे निष्पन्न झाले. व त्यातच त्याचा मृत्यू झाल्याने धारावी पोलीस ठाणे गु र क्र. 999/2022 कलम 302, 323, 504 भादंवि सह कलम 37(1)(अ), 135 मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेचा ईपीआर प्राप्त होताच राजपाळी पर्यवेक्षक पोनि माने यांनी वपोनि कांदळगांवकर यांना आवगत करून गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी, गुंडा विरोधी अधिकारी व पथक यांचेसह घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला असता नमूद गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासून सदर गुन्हा हा इसम नामे मल्लेश हनुमंता चीतकंडी, वय 32 वर्षे याने केल्याचे निष्पन्न केले व 1 तासाच्या आत त्यास त्याचे राहते घर परिसरातून क्षिताफीने ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणून चौकशी केली असता त्याचा सहभाग निष्पन्न झाल्याने नमुद गुन्ह्यात त्यास अटक करून जलद गतीने खुना सारख्या गंभिर गुन्हाची उकल केलेली आहे.

घटनास्थळी माननीय पोलीस उपायुक्त प्रणय अशोक, परिमंडळ 05 तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गोविंद गंभीरे, कुर्ला विभाग यांनी भेट दिली आहे. सदर घटनास्थळी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला असून सध्या शांतता आहे.

सदर कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त प्रणय अशोक- परि. 5, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गोविंद गंभीरे- कुर्ला विभाग, मा. वपोनि विजय कांदळगांवकर, पोनि विजय माने यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि वैभव कदम, पोउनि अंकुश जाधव, पोउनि मोरे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोना साळुंखे, पोना सुर्वे, पोशि पाटील, पोशि कुंभार, पोशि गाडेकर, यांनी केली.